

महाराष्ट्र शासन

गृह विभाग

शासन आदेश क्रमांक :- इएसटी-१२२१/प्र.क्र.१६८/राउशु-१,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ३२.

दिनांक :- ०९ ऑगस्ट, २०२१.

**वाचा:-** शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.२०/कार्या-१२,  
दि.२९.०७.२०२१.

**शासन आदेश-**

अधीक्षक (गट-अ), राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील **स्तंभ (२)** मधील अधिकाऱ्याची महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार, सन २०२१ मध्ये नियत बदली करण्यात येत असून त्यांची पदस्थापना खालील **स्तंभ (४)** मध्ये दर्शविलेल्या पदावर करण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्याचे नाव	सध्याचे पद	नवीन पदस्थापना
१	२	३	४
१	श्री.सागर क.धोमकर	अधीक्षक, राउशु, चंद्रपूर	अधीक्षक, राउशु, रत्नागिरी

२. हे आदेश तात्काळ अंमलात येतील. अधीक्षक, राउशु, चंद्रपूर या बदलीने रिक्त झालेल्या पदाचा अतिरीक्त कार्यभार श्रीमती स्वाती काकडे, अधीक्षक, राउशु, गडचिरोली यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांस सदर पदावर रुजू होण्यासाठी दि.१०.०८.२०२१ (म.पू.) पासून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. सदर अधिकाऱ्यांनी कोणत्याही आदेशाची प्रतिकक्षा न करता सदर पदावर तात्काळ रुजू व्हावे. सदरचे आदेश हे बदलीचे तसेच कार्यमुक्तीचे आदेश असून आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता नाही. सदर अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्याबाबतचा अहवाल शासनास तात्काळ सादर करावा. तसेच त्यांनी अनधिकृत रजेवर जाऊ नये. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे वेतन कोणत्याही परिस्थितीत कार्यमुक्त केल्याच्या दिनांकापासून बदलीपूर्व कार्यालयाने आहरीत करू नये.

३. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमानुसार दिलेल्या पदग्रहण अवधीतच, बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदग्रहण अवधीत बदलीच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन (dies non) म्हणून गणला जाईल.

४. सदर बदलीच्या आदेशात बदल करून घेण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे ती गैरवर्तणूक समजून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.

५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१०८०९१६०८०८३६२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( युवराज ब. अजेटराव )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- २) प्रधान सचिव, राज्य उत्पादन शुल्क यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
- ३) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- ४) महालेखापाल-१ (लेखापरिक्षा/लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर,
- ५) संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी,
- ६) संबंधित अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
- ७) निवडनस्ती (राउशु-१).

\*\*\*\*\*